

मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधी मधून
अर्थसहाय्य मंजूर करणेबाबत.
राष्ट्रकुल कुस्ती संकुल, कोल्हापूर

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक-सीसीएफ-२०१६/प्र.क्र. २२८/२०१६/२५
मुख्य इमारत, ३ रा मजला,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : १४ मार्च, २०१८

वाचा -

- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. पीडीसी-१०६९-१३५१४-बी, दि. २७/०८/१९६९
- २) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. पीडीसी-१०६९/१३५१४-बी, दि. ०८/१०/१९७०
- ३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.सीसीएफ-२०१४/प्र.क्र.८८/२०१४/२५ दि.४/३/२०१७
- ४) शासन शुध्दीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.सीसीएफ-२०१४/प्र.क्र.८८/२०१४/२५ दि.२७/९/२०१७

शासन निर्णय -

मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीचे संपूर्ण नियंत्रण, व्यवस्थापन व प्रशासन मा. मुख्यमंत्री यांच्याकडे निहित आहे. मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीमधून मा. मुख्यमंत्री स्वेच्छानिर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील किंवा राज्याबाहेरील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धर्मादाय किंवा तत्सम सार्वजनिक किंवा निमसार्वजनिक संस्था किंवा संघटना यांना या निधीतून अर्थसहाय्य देण्यात येते. त्यानुसार राष्ट्रकुल कुस्ती संकुल, कोल्हापूर या संस्थेस रुपये ६२.००/- लक्ष इतके अर्थसहाय्य मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने संस्थेस रुपये ६२.००/- लक्ष (अक्षरी रुपये बासष्ट लक्ष फक्त) इतके अर्थसहाय्य याद्वारे मंजूर करण्यात येत आहे.

२. राष्ट्रकुल कुस्ती संकुल, कोल्हापूर या संस्थेने केलेल्या अर्जाप्रमाणे, त्यांनी अद्ययावत कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामाचा खर्च भागविण्यासाठी निधीची मागणी केली आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करावा आणि खर्चाच्या अनुषंगाने “सनदी लेखापाल” (Chartered Accountant) यांनी प्रमाणित केलेले उपयोगिता प्रमाणपत्र निधी प्राप्त झाल्यानंतर एक वर्षात सादर करावे. तसेच सदर नोंदणीकृत संस्थेने नियमानुसार संस्थेचे लेखापरिक्षण करून लेखापरिक्षण अहवाल देखील शासनास सादर करावा.

३. सदर निधी वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१०१०/प्र.क्र.६८/कोषा प्र-५, दि.१८ एप्रिल, २०११ मधील तरतुदीस अनुसरून मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीच्या स्वीयप्रपंजी (PLA) लेखा खाते क्र. ६१८४०३६००६ (०१५१४५०१०८९) मधून राष्ट्रकुल कुस्ती संकुल, कोल्हापूर संस्थेच्या बँक ऑफ इंडिया, मेन लक्ष्मीपुरी शाखा, कोल्हापूर येथील बचत खाते क्र. ०९००१०११०००४२५९ मध्ये विहित कार्यपद्धतीनुसार जमा करण्यात यावा.

४. सदर शासन निर्णय संदर्भाधीन दि. २७/०८/१९६९, दि ८/१०/१९७०, व दि.४/३/२०१७ च्या शासन निर्णयातील व दि.२७.९.२०१७ च्या शासन शुध्दीपत्रकातील तरतूदीनुसार मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या मंजूरी नंतर निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०३१४११४९३५०५०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरी साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सो. ना. बागुल)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव, मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई.
- ३) महालेखापाल, महाराष्ट्र (१/२), लेखा व अनुज्ञेयता, मुंबई/नागपूर.
- ४) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
- ५) निवासी लेखाधिकारी, मुंबई.
- ६) उप सचिव (कोषा प्र-५/अर्थ-३), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ७) धर्मादाय सह आयुक्त, वसंत प्लाझा, १०७९/ख, तिसरा मजला, बागल चौक, राजाराम रोड,
जि.कोल्हापूर-४१६००५
- ८) अध्यक्ष, राष्ट्रकुल कुस्ती संकुल, श्री.तात्यासाहेब मोहिते हाऊसिंग सोसायटी, प्लॉट क्रमांक ९२,
कळंबारोड, कोल्हापूर
- ९) निवडनस्ती. (का-२५)